

16th August, 2022

The Secretary
The Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27th Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref: Security Code no. 517119

Dear Sir/Madam,

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers on 12.08.2022

The Free Press Journal, Mumbai Navshakti ,Mumbai, Lokshatta, Pune

Intimating about publication of Financial Results of the Company for the first Quarter ended 30th June, 2022.

The said result is also available on the website of the Company www.pcstech.com:

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For PCS Technology Limited

Mehul Monani

Company Secretary and Compliance Officer

मुंबई लार्ज कॉर्पोरेशन शाखा: चौथा मजला, बँक ऑफ इंडिय -बेल्डिंग, ७०/८०, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दर.: ०२२-६१८७०४००/४०२. फॅक्स: ०२२-२२६०४४७५ ল: Mumbai.lcbb@bankofindia.co.in

कब्जा सूचना (नियम ८(१)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ (क्र. ३ सन २००२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २७.०७.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार **मे. एसजीजी एक्सपोर्ट्स प्रा. लि., श्री**. समतीचंद गौती, श्री. सरजमल गौती, मे. समतीचंद गौती ज्वेलर्स प्रा. लि. यांस सचनेतील नमद रक्कम म्हणजेच ह. २८९.४० करोड (रू. दोनशे एकोणनव्वद आणि चाळीस लाख मात्र) १७.०७.२०२१ रोजीस अधिक

(स्थावर मिळकतीकरीता)

पुढील व्याजाची परतफेड सदर सूचना प्रामीच्या तारखेपासून ६० दिवसात कप्ण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार असमर्थ उरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** त्यांन प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ८ अन्वये **०६ ऑगस्ट, २०२२** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/तारण ऋ णको आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया** यांस २८९.४० करोड अधिक त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मालमत्तेच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य

तरतुदींन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते

स्थावर मिळकतीचे वर्णन

- १२, मोजमापित कव्हर क्षेत्र १२०.३२ चौ.फूट (चटई) आणि १८०.५० चौ.फूट (विक्रीकरण्यायोग्य एस.बीय) लोअर तळमजला, गंगन शॉपिंग अकाड, गोकुलधाम, गोरेगाव मुलुंड लिंक रोड लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३ चे सर्व ते भाग आणि विभाग.
- २) हमीदार श्री. सुमतीचंद गौथी यांच्या नावामधील मिळकत असलेली कमर्शियल दुकान प्रिमायसेस, दुकान क्र १३, मोजमापित कव्हर क्षेत्र २४०.६६ चौ.फूट (चटई) आणि ३६१ चौ.फूट (विक्रीकरण्यायोग्य एस.बीयु लोअर तळमजला, गगन शॉपिंग अकाड, गोकुलधाम, गोरेगाव मुलुंड लिंक रोड लगत, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ चे सर्व ते भाग आणि विभाग. सही/

प्राधिकृत अधिकार्र दिनांक : ०६.०८.२०२२ ठिकाण : गोरेगाव (पू.) बँक ऑफ इंडिया

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट **O**ICICI Bank क. - बी३. वायफाय आयटी पार्क. वागळे इंडस्टीयल ईस्टेट. ठाणे. महाराष्ट्र- ४००६०४

निम्नस्वाक्षरीकारानी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजुर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सुचना जारी केली आहेत. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील

नमूद तारखेरोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचेता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन

अ.	कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक (डीएचएफएल	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	ओल्ड लॅन आणि आयसीआयसीआय न्यु लॅन)	सांकेतिक कब्जाची तारीख	तारीख/मागणी	नाव
			सूचनेतील रक्कम (रु.)	
	शिवाजी श्रावण शिंदे आणि रंजना शिवाजी शिंदे-	फ्लॅट क्र. ५०५, ५ वा मजला, साई हेग,	एप्रिल १३,२०२२	पिंपरी
	क्युझेडपीआयसी००००५०३५९६८ (डीएचएफएल	एचटीएस सर्व्हे क्र. १६६/१/१, गजानन	₹.	चिंचवड
	ओल्ड लॅन- २३०००००१७१८ आणि	मंदिराजवळ, फुरसुंगी, एमएसईबी पॉवर	१७४७६४६.००/-	
	आयसीआयसीआय न्यु लॅन-	हाऊसच्या मागे, महाराष्ट्र -४१२३०८/		
	क्युझेडपीआयसी००००५०३५९६८)	ऑगस्ट ०५, २०२२		

वरील नमद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चकती करण्यासाठी यादारे ३० दिवसांची सचना देण्यात येत आहे. अन्यथा सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : ऑगस्ट ११, २०२२ प्राधिकृत अधिकारी विकाणः गिंगरी चिंचवट आयसीआयसीआय बँक लिमिटेड

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

क्षेत्रीय कार्यालय : औरंगाबाद ५-५-७२, जगताप बिल्डींग, न्य् उस्मानप्रा, औरंगाबाद

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८ (१) नुसार

(अचल मालमत्तेसाठी) ताबा सूचना

ज्या अर्थी, खालील सही करणार **संट्रल बँक ऑफ इंडिया** चे अधिकृत यांनी दि सिक्यरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ व सेक्य्रिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ चे नियम ३ सह वाचले जाणारे कायद्याचे कलम १३ (१२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानसार कर्जदार (१) श्री. भाऊदास रामराव पवार (कर्जदार), (२) श्री. रामराव किसन पवार (सह कर्जदार) यांना दि. ०४/०५/२०२२ रोजी मागणी नोटीस पाठवन त्यात नमद रु. ११,९२,६०३.०० (रु. अकरा लाख ब्याननव्व हजार सहाशे तीन फक्त) अधिक त्यावरील प्ढील व्याज खर्च त्यांना नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत भरण्यास कळविले होते.

उपरोक्त नोटीसप्रमाणे मागणी केलेली संपूर्ण रक्कम मृदतीत भरण्यास कर्जदार यांनी कमर केलेली भाहे त्या भर्थी कर्जटार व तमाम जनतेम कलविण्यात येते की खाली सही करणार यांनी खालील परिशिष्टत नमुद केलेल्या मिळकतीचा उपरोक्त कायचे नियम ८ सह वाचले जाणारे कलम १३ व पोटकलम ४ अन्वये दिनांक •६ ऑगस्ट, २०२२ रोजी

सबब विशेषतः कर्जदार / जामीनदार व तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, खालील परिशिष्ठत नमद केलेल्या मिळकतीबाबत कोणीही. कसल्याही प्रकारचा व्यवहार करु नये. याउपर कोणीही सदरील मिळकतीबाबत व्यवहार केल्यास तो व्यवहार सेंटल बँक ऑफ इंडिया यांचा रु. ११,९२,६०३.०० (रु. अकरा लाख ब्याननव्व हजार सहाशे तीन फक्त) भधिक त्यावरील व्याजाच्या बोजासहित असेल.

संरक्षीत मालमत्तेच्या मुक्ततेसाठी असलेल्या उपरोक्त कायद्यामधील कलम १३ चे उपकलम (८) मधील तरतदीमधे उपलब्ध असलेल्या वेळेसाठी कर्जदार / जामीनदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अचल मालमत्तेचे विवरण

मालमत्तेचे मालक: श्री. भाऊदास रामराव पवार आणि श्री. रामराव किसन पवार मालमत्तेचा पत्ता: मालमत्तेचे सर्व भाग आणि पार्सल ज्यामध्ये मालमत्तेचा अनक्रमांक AGG२-११७२४ २०१९ दिनांक 05/12/2019 - श्री. भाऊदास रामराव पवार आणि श्री रामराव किसन पवार यांच्या मालकीचे निवासी घर, CTS क्रमांक - ३०२ आणि ३१५ चे क्षेत्रफळ आहे. २१.२ चौ. Mts. आणि ७५.६५ चौ. Mts. पिंपरी राजा येथे पिंपरी राजा ग्रामपंचायत शहर/नगर महानगरपालिका हद्दीत स्थित आहे. नोंदणी जिल्हा औरंगाबाद आणि सीमा खातीतप्रमाणे:

उत्तर: निवृत्ती किसन पवार. दक्षिण: भारत चांग्लपाये.

पूर्व : जगन्नाथ गोर्डे. पश्चिम: रस्ता.

Y. M. Sharma le-time Director DIN: 03644480

Whole-

सही/-दिनांक : ०६/०८/२०२२ प्राधिकत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठिकाण : औरंगाबाद (टिप: स्वैर भाषांतर, तफावत असल्यास मुळ इंग्रजी ग्राहय) प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद.

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136834

Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3rd Floor, 87C Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009, Contact No.: 022- 23486740, Fax: 022-23724718, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.com Extract of Un-audited Financial Results for the quarter ended 30th June, 2022

ı	or. No.	Particulars		Year ended		
ı	NO.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Refer Notes Below)	Un-Audited	Audited (Refer No.2)	Un-Audited	Audited
ı	1.	Total Income from Operations	1343.52	3281.29	4184.34	16364.52
ı	2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional				
ı		and/or Extraordinary items)	5.36	26.07	103.66	228.43
ı	3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional				
ı		and/or Extraordinary items)	5.36	26.07	103.66	228.43
ı	4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional				
ı		and/or Extraordinary items)	4.05	19.78	72.84	167.92
ı	5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)				
ı		for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		(32.38)	125.34	188.89
ı	6.	Equity share capital	696.89	696.89	696.89	696.89
ı	7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited				
ı		Balance Sheet of the previous year				3252.60
ı	8.	Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and				
ı		discontinued operations)-*				
ı		Basic:	0.06	0.28	1.05	2.41
ı		Diluted:	0.06	0.28	1.05	2.41
ı	* E	EPS is not annualized for the quarter ended 30th June, 2022 and quarter endec	1 30 th June, 202	21.		

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on August 10, 2022.

2. The statutory auditors of the Company have carried out limited review of the financial results for the quarter ended June 30, 2022. 3. The figures of the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year

and the published 9 months figures upto December, 2021, of the previous financial year.

सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील

4. Previous period/year figures have been regrouped / reclassified wherever necessary

5. The above financial results are available on Company's website www.sarthakindustries.com and also on the website of BSE. For & on Behalf of Board of Directors
Sarthak Industries Limited
Sd/-

Date: 10.08.2022 Place: Indore

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि.. कार्यालय क्रमांक २०१-बी. २ रा मजला, रोड क्र. १.

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्य मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कञ्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
१	सुरंद्र कुमार बैद आणि राहुल एस बैद- एलबीटीएनई००००३९३५७८० आणि एलबीटीएनई००००४०४०८५५	फ्लॅट क्र. ७०४, ७ वा मजला, ए विंग, सालासार क्लासिक को- ऑपरेटीव्ह हाऊसिंग लि., फाटक रोड, नगर भवन जवळ, भाईंदर पश्चिम, जुना सर्व्हें क्र. ६९८, न्यु सर्व्हें क्र. २९९, हिस्सा क्र. ८ए, ठाणे ४०११०१/ ऑगस्ट ०६, २०२२	एप्रिल १२, २०२२/ इ. ४१,६६,५०४.००/-	ठाणे
?	सारदा मुरली आणि मुरली सुब्रमनियन– एलबीव्हीआरआर००००३२२९७०३	फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, इमारत क्र. ५, इस्पित स्वीट होम २, जव्हार नवोदय विद्यालय रोड, जुना सातपती रोड लगत, शिरगाव, पालघर पश्चिम, जुना स क्र. ३३०, गट क्र. १००२, हिस्सा क्र. २, पालघर ४०१४०४/ ऑगस्ट ०६, २०२२	एप्रिल २२, २०२२/ इ. २४,१३,६२४.००/-	विरार
à	सारदा मुरली आणि मुरली सुब्रमनियम– एलबीव्हीआरआर००००३२२९७१४	फ्लॅट क्र. ४०२, ४ था मजला, इमारत क्र. ५, इस्पित स्वीट होम २, जव्हार नवोदय विद्यालय रोड, जुना सातपती रोड लगत, शिरगाव, पालघर पश्चिम, जुना स क्र. ३३०, गट क्र. १००२, हिस्सा क्र. २, पालघर ४०१४०४/ ऑगस्ट ०६, २०२२	एप्रिल २२, २०२२/ इ. २३,८१,७३३.००/-	विरार
8	इट्रीस रुकसार खान आणि श्रीम. वाहिदा इट्रीस खान- एलबीव्हीआरआर००००३०३७६६६	फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, इमारत क्र. ईसी १८०, एव्हरशाईन जास्मिन सीएचएसएल, सेक्टर ७ फेझ २, एव्हरशाईन सिटी, गाव अचोळे, ब्रोडवे थिएटर जवळ, वसई पूर्व २५४, महाराष्ट्र, ठाणे ४०१२०८/ ऑगस्ट ०६, २०२२		विरार
ч	सुमित कुमार आर्या आणि ममता आर्या – एलबीटीएनई००००५१८७३३१	फ्लॅट क्र. ५०८, ५ वा मजला, बी विंग, इमारत क्र. ०१, पवित्र धाम इमारत क्र. १ ते ८ फेझ १ को-ऑफ्रेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., तिवरी रेल्वे स्टेशन जवळ, ग्लोबल ऐरेना, तिवरी रोड, नायगाव पश्चिम, वसई, पालघर, ठाणे ४०१२०७/ ऑगस्ट ०६, २०२२	एप्रिल ०४, २०२२/ इ. १५,३६,१४१.००/-	ठाणे
ĸ	सुषमा लक्ष्मण गावडे आणि राहुल लक्ष्मण गावडे- एलबीएमयुएम००००४८७३८२८	अपार्टमेंट/ फ्लॉट क्र. ११०५, ११ वा मजला, मिडास हाईट्स, विंग सी१, इमारत क्र. २, सेक्टर ७, हदिल लेआऊट, स क्र. ४७ आणि १४६, हि क्र. १ ते ६ आणि ८, १२० फूट वसई विरार लिंक रोड, गाव डोंगरे (नारिंगी), विरार (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर, महाराष्ट्र ४०१३०३/ ऑगस्ट ०६, २०२२		मुंबई

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे , अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : ऑगस्ट ११, २०२२

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

स्थळ : मुंबई (ठाणे आणि विरार)

कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन नं : एल६५९१०एमएच१९८५पीएलसी०३७९९८ किरण बिल्डिंग, १२८ भाऊदाजी रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई-४०० ०१९ वेबसाईट: www.kunststoffeindia.com, ई-मेल: kunststoffe@kunststoffeindia.com दूर.: ९१ (२२) २४०४४८५५/७६, फॅक्स: ९१ (२२) २४०४ ४८५३

३०.०६.२०२२ रोजी संपलेली १ली तिमाही आणि सहा महिन्यांकरिता अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

				(रु. लाखात)
			अलिप्त	
	तपशील	संपलेली तिमाही/ संपलेले चालु वर्ष ३०.०६.२०२२	तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी/संपलेले मागील वर्ष ३१.०३.२०२२	मागील वर्षातील संपलेले संलग्न ३ महिने ३०.०६.२०२१
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (इतर उत्पन्न सह)	३४९.०१	१३०७.२०	३६३.०२
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	५३.१७	१८१.०३	٥٥.১٧
ą	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	५३.१७	१८१.०३	86.60
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /िकंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	३९.३५	१४३.७१	३६.११
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३९.३५	१४३.७१	३६.११
ξ	समभाग भांडवल	६८९.००	६८९.००	६८९.००
O	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे	0.00	৩৩.০९	0.00
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)			
	(ए) मूलभूत	०.५७	२.०९	०.५२
	(बी) सौम्यिकृत	०.५७	२.०९	०.५२
_			•	•

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १०.०८.२०२२

- मंजुर करण्यात आले
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) आणि कंपनीची वेबसाईट (<u>www.kunststoffeindia.com</u>) वर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्ष निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिसूचित केल्याप्रमाणे इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस (इंड एएस) चे पालन करून तयार केले आहेत ४. संलग्न मागील कालावधीकरिता आकडेवारी तिला तलनात्मक करण्यासाठी, जेथे आवश्यक आहे तेथे पूनर्गठन/पूनर्वर्गीकरण केली आहे
- ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या कालावधीकरिता सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन १३(३) ला अनुसरून गुंतवणुकदारांच्या तक्रारींर्च माहिती, सुरूवातील००, प्राप्त ००, निकालात काढणे ००, प्रलंबित ००

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी कुन्स्टस्टॉफ्फे इंडस्ट्रीज लिमिटेड सोनिया पी. शेठ व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०२६५८७९४

PUBLIC NOTICE

This Public Notice is being caused to be published on behalf of our clients (1) Gee Bee Gee Jay Co-op Housing Society Ltd. ("Society no.1"). a housing society registered under the Maharashtra Co-op. Soc. Act, 1960 bearing registration No. BOM/HSG/5427 of 1978 situated at Plot No. 1, Sai Baba Nagar, Off S.V. Road, Borivali (West), Mumbai – 400092, Village Kandivali, Taluka Borivali as the absolute owner of the property as more particularly described in the First Schedule hereunder written (the "said First Property") and (2) Baj Gee Jay Co-operative Housing Society Limited ("**Society no.2**"), a Housing Society registered under the Maharashtra Co-op. Soc. Act, 1960 bearing registration No. BOM/HSG/5474 of 1978 situated at Plot No. 2, Sai Baba Nagar, off. S.V. Road, Borivali (West) Mumbai-400092, Village Kandivali, Taluka Borivali, as the absolute owner of the Property as more particularly described in the Second Schedule hereunder written (the "said Second Property").

The Society No. 1 and the Society No. 2 shall collectively be referred to as "the said Societies". The said First Property and the said Second Property shall be collectively referred to as "the said Properties".

By resolution dated 19th December, 2021 passed at their respective Special General Meetings, the said Societies resolved to appoint M/s Techfort Realtors LLP, ("the Developer") having its registered office at 166A, Narayan Mansion, Dr. B. A. Ambedkar Road, Dadar (East), Mumbai - 400014 as their developer for the development of the said Properties and accordingly executed a Memorandum of Understanding dated 23rd January, 2022 with the Developer. The Societies are now granting the development rights with respect to the said Properties to the

All and any person/s/entity, including any bank/ financial institution, having any share, right, title, benefit, interest, claim, objection or demand in respect of the said Properties described hereinbelow or any part thereof by way of sale, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance easement, other rights through any agreement, conveyance deed, writing, devise, bequest, succession, family arrangement / settlement litigation, decree or court order of any court of law, contract, development rights, FSI or TDR or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing alongwith documentary proof to the undersigned at the address mentioned hereinbelow and over email at law@solicislex.com within 14 days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof failing which, the claim of such person/s shall be deemed to have been waived and/or abandoned to all intents and purposes.

SCHEDULE OF SAID FIRST PROPERTY

ALL THAT pieces and parcels of the land bearing C.T.S No. 4/13 being at Plot No.1 of Village Kandivali, Taluka – Borivali, admeasuring about 3861 square meters or thereabouts together with 2 residential buildings standing thereon known as 'Gee Bee Gee Jay' each building having four wings A, B, C and D wing, totaling to eight wings, each wing comprising of ground plus 4 (four) upper floors aggregating to 156 residential flats in both buildings, lying, being and situated at Plot No.1, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai 400 092 and bounded on or towards the East: Plot No.2,On or towards the West: 60 ft. D.P. Road, On or towards the North: 60 ft. D.P. Road, On or towards the South: Plot No.4 bearing C.T.S nos. 4/17 & 4/18.

SCHEDULE OF SAID SECOND PROPERTY

ALL THAT pieces and parcels of the land bearing C.T.S No. 4/13 being at Plot No.2 of Village-Kandivali, Taluka – Borivali, admeasuring about 3814 square meters or thereabouts, together with 2 residential buildings standing thereon known as 'Baj Gee Jay (Baj Apartment)' each building having four wings, A, B, C and D wing totaling to Eight Wings, each wing comprising of ground plus 4 (four) upper floors, aggregating to 156 residential flats in both buildings, lying, being and situated at Plot No.2, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai 400 092 and bounded on or towards the East by : 30 ft. access road, on or towards the West by : Plot No.1, on or towards the North: 60 ft. D.P. Road, on or towards the South Land bearing C.T.S. no. 4/17.

Date: 11/08/2022 Place: Mumbai

> **For Solicis Lex Advisory** 6th Floor, "A" Wing, Knox Plaza, **Next to Hotel Hometel, Mindspace** Behind Inorbit Mall, Off. Link Road, Malad (West), Mumbai-400 064 Email Id: law@solicislex.com Office No:+912261187200

IRONWOOD EDUCATION LIMITED

(Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED) Regd. Office: KHIL House, 70-C Nehru Road, Vile Parle (East), Mumbai - 400 099

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(₹ In lakhs, (except share and per share data, unless otherwise stated

CIN NO: L65910MH1983PLC030838 Website: www.ironwoodworld.com Email ID:cs@ironwoodworld.com Contact No. 022-26631834

Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	67.93	62.60	84.91	219.12
2	Profit/(loss) before share of profit/(loss)				
	of joint ventures, exceptional item and tax	(41.04)	(35.20)	(11.64)	(167.87)
3	Profit/(Loss) before share of profit/loss				
	of joint ventures and tax	(41.04)	(35.20)	(11.64)	(167.87)
4	Net Profit / (Loss) for the period	(40.77)	(47.80)	(13.99)	(189.52)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(26.30)	(40.39)	(13.46)	(180.44)
6	Paid-up Equity Capital	790.77	790.77	790.77	790.77
	(Face Value of Rs.10/- per share)				
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	-	616.69
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)				
	(1) Basic	(0.52)	(0.60)	(0.18)	(2.40)
	(2) Diluted	(0.52)	(0.60)	(0.18)	(2.40)

Notes:

The above financial results were reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2022.

These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to Ind AS is 1st April, 2016. These results have been prepared in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. Brief of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2022

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations	27.44	26.17	17.34	74.12
Profit/(Loss) before tax	(31.78)	(12.78)	(18.52)	(90.21)
Profit/(Loss) after tax	(31.51)	(16.72)	(18.25)	(93.34)
Total Comprehensive Income/(Loss)	(31.75)	(15.44)	(18.49)	(92.78)

4 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2022 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2022 are available on the website of the company www.ironwoodworld.com and on the stock exchange website www.bseindia.com.

For and on behalf of the Board

Place : Mumbai Date: 10th August, 2022

Dharmesh Parekh Executive Director DIN: 03102365

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021,

Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

2.05

1.75

0.39

3.62

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30[™] JUNE, 2022

Particulars Quarter Ende 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 (Refer Notes Below) Unaudited Audited Unaudited Audited Total Income from Operations 5427.47 7406.75 24359.61 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or 394.29 877.54 209.21 1469.97 Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or 394.29 877.54 209.21 1469.97 Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/o Extraordinary items) 538.23 477.88 87.49 901.17 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 567.04 484.89 106.56 997.88 Equity share capital 2775.35 2775.35 2775.35 2775.35 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 39694.77 Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-1. Basic: (Rs. 2.05 0.39 3.62

ı		KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2022										
I	Sr. No.	Particulars	Q	uarter Ended	Year Ended							
ı	No		30.06.2022 31.03.2022 30.06									
l		(Refer Notes Below)	Unaudited	Audited	Unaudited	Audited						
I	1.	Total Income from Operations	5427.47	7406.75	4532.33	24359.61						
I	2.	Profit before Tax	425.57	814.67	231.65	1571.48						
I	3.	Profit after Tax	569.51	415.13	109.93	1002.80						

2. Diluted: (Rs.)

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee. These results have been approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2022. Limited review under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the statutory auditor of the Company. The auditors have expressed an unmodified report on the above results. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) as prescribed under section 133 of Companies

Act, 2013 read with Rules 3 of Indian (Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment there under. 3. L.C. payment default occurred at Punjab National Bank. As on 30th June 2022 an amount of Rs. 632.57/- lakhs is outstanding towards overdues.

I. The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year upto March 31, 2022 and the unaudited figures upto December 31, 2021, being the date of the end of third quarter of the financial year which was subjected to limited

The above financial results are filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015. Standalone and Consolidated Quarterly financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. $\underline{www.nseindia.com}$ and $\underline{www.bseindia.com}.$ For and on behalf of the Board of

Date: 10/08/2022 Place : Indore

Managing Director DIN: 00230392 DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

• Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710 Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015

THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2022

					(113. 111 141113)		
SN	Particulars	Consolidated					
			Quarter ende	t	Financial		
					Year Ended		
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	71.39	72.12	65.36	270.34		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	17.71	16.31	48.36	105.07		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	14.97	9.21	45.39	85.62		
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	15.04	13.25	45.50	89.99		
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]						
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07		
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	NA	NA	NA	NA		
	Balance Sheet of the previous year						
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each)	0.07*	0.04	0.22*	0.41		
	(not annualised*) (before extraordinary items)						

The Financial details on Standalone basis are as under Standalone Particulars Quarter ended Financial Year Ended 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022 Unaudited Audited Unaudited Audited 1 Total Income from Operations 70.36 71.12 64.32 266.22 16.80 102.21 2 Profit before tax 15.92 47.43 3 Profit after tax 14.32 8.96 44.72 83.63

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quaterly of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)
- The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in thei meeting held on 10th August, 2022. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors.
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.4.77 Lacs being imapirment gain for the current quarter and the same has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Statutory Auditors of the Company have carried out the limited review

Place : Mumbai Date: 10/08/2022

गव्हाच्या आयातीचा तूर्तास निर्णय नाही

दिवाळीपर्यंत दरवाढ टाळण्यासाठी सक्तीची निर्यात बंदी

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : देशात तूर्तास गव्हाच्या आयातीबाबत कोणताही निर्णय होणार नाही. दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून निर्यातीवर कठोर निर्बंध घातले जात आहेत. दिवाळीपर्यंत बाजारातील गव्हाचे दर स्थिर ठेवण्यासाठी गह, पीठ, मैदा, रव्याची निर्यात अपवादात्मक परिस्थितीत केंद्राच्या परवानगीने करता येणार आहे. सध्या गव्हाचे घाऊक दर २३ ते २७ रुपये इतके आहेत. किरकोळ विक्रीचे दर २९ ते ३४ रुपयांपर्यंत आहेत, अशी माहिती गहू, पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातदारांनी दिली आहे.

देशभरातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या घाऊक विक्रीचे दर दर्जानुसार २३ ते २७ रुपये आहेत.

केंद्राची धोरणशून्यता पुन्हा समोर

जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून गव्हाच्या दरात तेजी येऊन देशातून निर्यातीत प्रचंड वाढ झाली. केंद्र सरकारलाही आपल्या कल्याणकारी योजनांसाठी गहू मिळेना, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्राने तेरा मेपासून गव्हाची निर्यात बंदी केली. देशातील व्यापाऱ्यांनी गहु निर्यात बंद होताच गव्हाचे पींट, रवा, मैद्याच्या निर्यातीत प्रचंड वाढ केली. ही निर्यात इतकी प्रचंड होती की, मागील वर्षीच्या तुलनेत २७४ टक्के वाढ झाली. मागील वर्षी सुमारे २४७० लाख डॉलर किंमतीच्या पिठाची निर्यात झाली होती. यंदा फेब्रुवारी ते जुलैच्या पाहिल्या आठवड्यापर्यंत २१२ कोटी डॉलर किंमतीची निर्यात झाली होती. त्यामुळे झोपलेले सरकार पुन्हा जागे झाले आणि ८ जुलैला पीठ, मैदा, रव्याच्या निर्यातीवरही बंदी निर्णय घेतलाँ. ही बंदी १२ जुलैपासून अमलात आली. आता १४ ऑगस्टपासून निर्यातबंदीचे निकष अधिक कडक केले आहेत.

किरकोळ विक्रीचे दर २९ ते ३४ रुपयांपय्रंत आहेत. सध्याचे दर तेजीतच आहेत. पण, किमान आहेत ते दर दिवाळीपर्यंत स्थिर ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. सणासदीच्या काळात आणि

विशेषकरून दिवाळीत दरवाढ झालीच तर सरकार आपल्या खाद्य महामंडळाच्या गोदामातील गव्हाची खुल्या बाजारात विक्री करू शकते. पण, कोणत्याही परिस्थितीत आयात शक्य नाही. गहु आयात झाला,तर

देशांतर्गंत बाजारातील गव्हाचे दर आणि जागतिक बाजारातील गव्हाचे दर जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे आयात करूनही फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे तूर्तास गहू आयातीचा कोणताही निर्णय होणार नाही. सध्याची तेजी दिवाळीपर्यंत कायम राहील. दिवाळीत एक-दोन रुपये वाढ होईल, अशी शक्यता आहे. **- राजेश शहा.** गह निर्यातदार, पुणे

गव्हाचे दर धडाधडा कोसळतील. शेतकरी त्याला मोठा विरोध करतील. त्यामुळे सध्या कठोर निर्यात बंदी इतकीच उपाययोजना केंद्र सरकार करू शकते, असे पीठ, मैदा, रव्याचे निर्यातदार अनुप शहा म्हणाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माउलींच्या दर्शनाचे निमंत्रण

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समितीने समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माउलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त डिसेंबरमध्ये दर्शनासाठी आळंदीमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना माउलींची मूर्ती, ज्ञानेश्वरी आणि गाथा देऊन सन्मानित करण्यात आले.



राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते. वारकरी संप्रदायाचे महत्त्व, माउलींची समाधी, आषाढी पायी वारी आणि देवस्थानच्या विविध प्रकल्पांची छायाचित्रांसह माहिती योगेश देसाई यांनी राष्ट्रपतींना दिली. ४० मिनिटांच्या या भेटीमध्ये राष्ट्रपतींनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला सत्कार म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वोद प्राप्त झाला आहे, अशी भावना द्रौपदी मुर्मू यांनी या वेळी व्यक्त केली.

पूर्ण झाले असून या दोषासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. शंतनू शास्त्री, प्रशांत धुमाळ यांचा शस्त्रक्रियेच्या चमूमध्ये समावेश

मालमतेचा तपशील

अमित ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनेला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने महासंपर्क अभियानासाठी अमित शुक्रवारपासून (१२ ते १४ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार असून महाविद्यालयीन तरुणांशी अमित ठाकरे संवाद साधणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात त्यांचा दौरा असेल.

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर ते पुणे दौऱ्यावर येणार असून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील विविध मतदारसंघात जाऊन ते पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महिला सेनेतील पदाधिकाऱ्यांबरोबरच शहर मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरही ते विविध विषयांवर संवाद साधणार असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडन

देण्यात आली. या दौऱ्यात विशेषतः महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधत विद्यार्थी संघटनेला बळ देण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करणार आहेत. अमित ठाकरे पुण्यातील ८ आणि शिरूर लोकसभा मतदार संघामधील ५ विधानसभा मतदार संघात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. शहरातील कोथरूड. खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी शिवाजीनगर, वडगाव शेरी, कसबा कॅन्टोन्मेंट या ठिकाणी दौरा शुक्रवारी(१२ ऑगस्ट) होणार असून शनिवारी (१३ ऑगस्ट) पर्वती, हडपसर, पुरंदर, पिंपरी चिंचवड, मावळ या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी (१४ ऑगस्ट) शिरूर, चाकण आणि खेडमध्ये त्यांचा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

(not annualised*) (before extraordinary items)

समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य राज



चिरंजीवही मैदानात उतरले असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

DCS PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710. Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2022

					(Rs. in lakhs)
SN	Particulars		Conso	lidated	000
		50	Quarter ende	d	Financial Year Ended
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	71.39	72.12	65.36	270.34
2	Net Profit / (Loss) for the period before tax	17.71	16.31	48.36	105.07
3	Net Profit / (Loss) for the period after tax	14.97	9.21	45.39	85.62
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.04	13.25	45.50	89.99
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each)	0.07*	0.04	0.22*	0.41

The Financial details on Standalone basis are as under Standalone Quarter ended Financial Year Ended 30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022

Audited Unaudited Audited Unaudited Total Income from Operations 71.12 64.32 266.22 70.36 2 Profit before tax 16.80 15.92 47.43 102.21 3 Profit after tax 14.32 8.96 44.72 83.63

- The above is an extract of the detailed format of Quaterly of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com).
- The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10" August, 2022. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors.
- 3 The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- 5 The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- 6 The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.4.77 Lacs being imapirment gain for the current quarter and the same has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- 7 The Statutory Auditors of the Company have carried out the limited review Place: Mumbai

Date: 10/08/2022

जन्मजात हृदयदोष असलेल्या बाळाला शस्त्रक्रियेतून जीवदान

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : हृदयाकडून फुप्फुसाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या धमनी आणि महाधमनीच्या भागामध्ये जन्मजात दोष (एओर्टोपल्मोनरी विंडो) असल्याने प्रकृती गंभीर असलेल्या तीन महिन्यांच्या बालिकेला शस्त्रक्रियेमुळे जीवदान मिळाले आहे. जन्मजात हा दोष असण्याचे प्रमाण अवघे ०.२ ते ०.६ टक्के एवढे कमी असल्याने वैद्यकीय क्षेत्रात ही परिस्थिती दुर्मीळ समजली जाते.

डेक्कन जिमखान्यावरील सह्याद्री रुग्णालयातील हृदय शल्यविशारद डॉ. राजेश कौशिष यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. कौशिष

म्हणाले, हे बाळ दोन महिन्यांचे असताना तिच्या आजाराचे निदान झाले. या आजारात महाधमनी आणि फुफ्फुसाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या धमनीतील संपर्कामध्ये दोष असतो. तो दूर न केल्यास फुफ्फुसाकडे जाणारा रक्तप्रवाह वेगाने वाढण्याची आणि त्यातून हृदय निकामी होण्याची शक्यता असते.

लहान बाळावर अशी शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असते. ही शस्त्रक्रिया करताना हार्ट-लंग मशिनचा वापर करुन दोष दूर आला. शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसाच्या धमनीचा दाब लक्षणीयरीत्या कमी झाला. या शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी उपचार

आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड Home Finance हिन्यूनी अव्हेन्यू, 400/200/132 केव्ही जीआयएस सबस्टेशनशेजारी, एपीआयआयस हैदराबाद नॉलेज सिटी, रायदुर्ग, हैदराबाद-081. फो: 040-23412083

ताबा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम 8(1)सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV नुसार, ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार 'आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड'चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायझेशन औंड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स औंड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिट इंटोस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्यरिटी इंटोस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 9 सह वाचण्यात येणाऱ्या अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमुद कर्जदारांना मागणी सूचना पाठवल्या ज्यात संबंधित कर्जदारांना सदर सूचनेत नमुद रकमेच भरण्याच्या दिनांकापर्यंतचे सर्व खर्च, शुल्के व अधिभारांसह सदर सुचना प्राप्त होण्याच्या दिनांकापास्-60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार/सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार व सर्व लोकांना सुचित करण्यात येते कं 13(4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली वर्णन केलेल्या मालमत्तेच ताबा घेतलेला आहे. कर्जदार व सर्व लोकांना याद्वारे सावधांगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सद-मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो 'आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड' यांच्या तेथे नमुद रक्कम आणि संबंधित तारखांपासूनचे पृद्धील व्याज, शुल्के व अधिभार इ. च्या च्या भाराधीन असेल.

कर्जदार, सह-कर्जदार व जामीनदारांचे नाव, अनामती, धकबाकी रकमा,अनुच्छेद 13(2) अंतर्गत पाठविलेली मागणी सुचना आणि त्यात मागणी केलेली रक्कम आणि ताबा दिनांक

(1) कर्जदाराचे नाव: (1) श्री कृष्णा बाबू राव धर्मगरे, विडलांचे नाव श्री बाबूराव मोरुली धमंगरे, (2) श्री अनमोल बाब्राव धमंगरे, वडिलांचे नाव बाब्राव धमंगरे सह-कर्जदारः श्रीमती योगेश्वरी कृष्णा धर्मगरे, पतीचे नाव श्री कृष्णा वावृत्तव धर्मगरे. कर्ज खाते क.: LNPUN00317-180000233

मागणी सूचना दिनांक: 10.05.2022, ताबा दिनांक: 05.08.2022 **धकबाकी रक्कम:** रु. 27,09,052/- (रुपये सत्तावीस लक्ष नऊ हजार बावन्न फक्त) अधिक त्यावरील व्याज, दंडात्मक व्याज, शुल्के, खर्च इ.

मालमत्तेचे वर्णन: स.क. 77, हिस्सा क्र. 1/2/1, क्षेत्रफळ समारे 500 चौ.फ. म्हणजे 46.46 ची.मी. आणि तेथील सुमारे 975 ची.फु.चे बांधकाम, रहाटणी गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पिपरी चिचवड महानगर पालिकेच्या स्थानिक हद्दीत आणि उप-निबंधक हवेली यांचे अधिकार-क्षेत्रात. **चतुःसीमा:** पूर्वेस- श्री देशमुख यांची मालमत्ता, पश्चिमेस- सामायिक भित आणि लवंड यांची मालमत्ता, दक्षिणेस- महापालिका डेनेज, उत्तरेस- रस्ता.

 कर्जदाराचे नाव: श्री बी. प्रवीण शेषराव, विडलांचे नाव बी. शेषरावजी सह-कर्जदार: बी. ज्योती प्रवीण, वडिलांचे नाव श्री बी. प्रवीण शेषराव. कर्ज खाते क्र.: LNPIM02019-200001730

मागणी सूचना दिनांक: 10.05.2022, ताबा दिनांक: 05.08.2022 **थकवाकी रक्रमः** रु. 9,67,148/- (रुपये नऊ लक्ष सदुसष्ट हजार एकशे अट्टेचाळीस फक्त) अधिक त्यावरील व्याज, दंडात्मक व्याज, खर्च, शुल्के इ.

मालमत्तेचे वर्णन: गट क्र. 167, एकुण क्षेत्रफळ सुमारे 02हे14आर. यापैकी समारे 00हे 20.26आर, यापैकी सुमारे 150 चौ.मी. म्हणजे 1.5आर, शिरगाव, तालुका मावळ, जि. पुणे, शिरगाव ग्रामपंचावतीच्या हद्दीत आणि उप-निबंधक मावळ यांचे अधिकार-क्षेत्रात. चतुःसीमाः पूर्वेस- गट क्र. 166, पश्चिमेस- गट क्र. 167, दक्षिणेस- गट क्र. 167, उत्तरेस- गट क्र. 166 यापढे संक्षिप्त स्वरुपात आणि सोयीचे व्हावे यासाठी 'सदर मालमत्ता' असा उक्षेख करण्यात येईल वर्णन-।।: (सदनिकचे वर्णन): सदनिका क्र. 101, विक्रीयोग्य क्षेत्रफळ सुमारे 639 ची.फू. पहिला मजला, वर वर्णन-क मध्ये नमद केलेल्या मालमत्तेवर बांधण्यात आलेली 'ओम साई' अपार्टमेंट. चतुःसीमाः पूर्वेस- मार्जिनल जागा, पश्चिमेस- मार्जिनल जागा, दक्षिणेस- पॅसेज/ जिना/ सदिनका- 102, उत्तरेस- मार्जिनल जागा.

।।) कर्जदाराचे नाव: श्री राम बबुवान सातपुते, वडिलांचे नाव श्री बबुवान सातपुते सह-कर्जदारः श्रीमती ज्योती राम सातपुते, पतीचे नाव श्री राम बच्चवान सातपुते. जामीनदार: (1) श्री सधाकर वामनराव कंभार, विडलांचे नाव श्री वामन कंभार (2) श्री सुधाकर वामन कुंभार, विडलांचे नाव श्री वामन.

कर्ज खाते क्र.: LNPUN00318-190000756 मागणी सूचना दिनांक: 10.05.2022, ताबा दिनांक: 05.08.2022 **थकवाकी रक्रमः** रु. 32,69,611/- (रुपये बत्तीस लक्ष एकोणसत्तर हजार सहाशे अकरा फक्त)

अधिक त्यावरील पढील व्याज, दंडात्मक व्याज, खर्च, शुल्के इ. मालमत्तेचे वर्णनः निवासी मालमता तळ+1, स.क. 205, सीटीएस क्र. 4109, हिस्सा क्र. 2, प्लॉटचे क्षेत्रफळ 1000 चौ.फू. म्हणजे 92.93 चौ.मी., सोबत निवासी क्षेत्रफळ सुमारे 1747.6 चौ.फू. आणि व्यावसायिक क्षेत्रफळ सुमारे 211 चौ.फू. म्हणजे 19.60 चौ.मी., बांधकामाचे एकृण क्षेत्रफळ सुमारे 1958.6 चौ.फू. म्हणजे 181.958 चौ.मी., पीसीएमसी मिळकत क्र 10/8/2468, भोसरी गाव, तालुका हवेली, पुणे- 411039. चतुःसीमा: पूर्वेस- श्री पवार यांची मालमत्ता, पश्चिमेस- श्री अभिजित सर्यकांत तापकीर वांची मालमत्ता, दक्षिणेस- श्री गवळी यांची मालमत्ता, उत्तरेस- रस्ता.

दिनांक : 05.08.2022, स्थान : पुणे

epaper loksatta om

(स्वा/-) प्राधिकृत अधिकारी, आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

CIN: U65990MH2010PTC240703 वेबसाईटः homefirstindia.com फोन क्र.: 180030008425 ई-मेल आयडी: loanfirst@homefirstindia.com

परिशिष्ट -IV-A [नियम 8(6) मधील तरतृद पाहावी]

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सुचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) मधील तरतुदीसह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सचना

बाद्वारे स्तंभ (ii) मधील कर्जदार व सह-कर्जदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की सुरक्षित धनकोकडे तारण/भारयस्त असलेल्या स्तंभ (iii) मध्ये वर्णन करण्यात आलेल्या अचल मालमत्तांचा 'होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड'च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खाली नमूद थकबाकी अधिक व्याजाच्या वसुलीसाठी प्रत्यक्ष ताबा घेतलेला आहे आणि ज्याअर्थी, थकबाकीची वसुली करण्यात असमधं ठरल्याने निम्नस्वाक्षरीकारांचा सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत सदर मालमत्तांची विक्री करून थकबाकीची वसुली करण्याचा विचार असून वा मत्तांची खाली नमूद केल्वानुसार 'जशी आहे जेथे आहे', 'जशी आहे जे काही आहे' अणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर विक्री करण्यात येईल. 'होम फरर्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड' यांना स्तंभ (i) नुसार कर्जदार व सह-कर्जदार वांचेकडून घेणे असलेल्वा वकवाकी रकमेच्या वसुलीसाठी 'ऑनलाईन' लिलाव ग्रवविण्यात वेईल.

죬	. सह-कर्जदाराचे नाव	rows - para trail i missociati		दिनांक	सृचनेतील रक्कम		मूल्य	रक्षम	दिनांक व वेळ	करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ	अधिकाऱ्याचा क्रमांक
1.		सदिनका क्र. 304, बिल्डींग-बी1, आनंदग्राम			10,32,953/-	05-08-2022	10,43,100/-	1,04,310/-	12-09-2022	10-09-2022 (सायं. 5 वाजेपर्यंत)	8856095528
L		ग्रामपंचावत कार्यालवाच्या माने, पुणे सोलापूर हायवे,	, यावत, पुणे-412214						(स. 11 - दु. 2)		
2		सदिनका क्र. सी2-203, आनंदग्राम यावत, गट क्र. कार्वालयाच्या मागे, पुणे सोलापूर हायवे, यावत, पुणे		01-04-2021	7,11,468/-	05-08-2022	10,12,800/-	CONTRACTOR OF THE PARTY OF THE	12-09-2022 (स. 11 - दु. 2	10-09-2022 (सार्य. 5 वाजेपर्यंत)	9529063454
	ई-1	लेलाव सेवा पुरवखदार	तपशील, इतर अटी व	शर्तीसाठी ई-लिल	नाव वेबसाईट	वयाणा रक्कम	/ इतर रक्कम जम	ना करण्यासाठी	खाते क्र. शार	व्रेचा आयएफएससी कोड र	गभार्थ्याचे नाव

UTIB0000395 कंपनीचे नाव: ई-प्रोक्य्रमेंट टेक्नोलॉजीज लिमिटेड (ऑक्शनटायगर). http://www.homefirstindia.com प्राधिकृत अधिकारी, 912020036268117 होम फर्स्ट फावनान्स कंपनी इंडिया लिमिटेड. https://homefirst.auctiontiger.net होम फर्स्ट फायनान्स कंपनी हेल्प लाईन क्र.: 079-35022160/ 149/182 ॲक्सिस बँक लि., एमआवडीसी, अंधेरी पूर्व. इंडिया लिमिटेड संपर्क व्यक्ती: राम शर्मा, 8000023297

बोली वृद्धी रक्कमः रु. 10,000/-. सदर विक्री निम्नस्वाधरीकारांद्वारे (https://homefirst.auctiontiger.net) या वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-लिलाव मंचाच्या माध्यमातून घेण्यात येईल. पोर्टल साईटवर ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, जाहीरनामा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सामान्य अटी व शर्ती असलेले ई-लिलाव निविदा दस्तावेज उपलब्ध आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे मालमत्तांवर कोणतेही बोजे नाहीत. परंतु, इच्छुक बोलीदारांनी आपली बोली सादर करण्यापूर्वी लिलावात काढलेल्या मालमत्तेवरील बोजे, मालको हक इ.बाबत तसेच मालमतेवर परिणाम करू शकणारया दावे/ अधिकार/ थकबाकी इ.बाबत स्वतंत्रपणे चौकशी करावी. सदर ई-लिलाव जाहिरात ही होम फर्स्टचे प्रतिनिधित्व किंवा वचन नसून ते तसे समजण्यात येऊ नये. सदर मालमत्तेची विक्री ही होम फर्स्ट यांना ज्ञात व अज्ञात अशा सद्य व भावी बोज्वांसह करण्वात येत आहे. तिसऱ्या पक्षाकडून करण्यात येणाऱ्या दावे/ अधिकार/ थकबाकी इ.साठी प्राधिकृत अधिकारी/ प्रतिभृत धनको जबाबदार असणार नाहीत. सदर विक्री ही सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल ऑसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत विहित नियम/अटीच्या अधीन राहन करण्यात वेईल

सर्फेसी अधिनियम, 2002 अंतर्गत 30 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सृचित करण्यात येते की त्यांनी सदर मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेल्या रकमेचा ई-लिलावाच्या दिनांकापुर्वी अद्ययावत व्याज आणि इतर शुल्कांसह भरणा करावा, अन्यथा सदर मालमत्तेची विक्री करण्यात येईल आणि काही

धकबाकी शिक्षक राहिल्यास ती व्याज व शुल्कासह वसूल करण्यात येईल.

ई-मेल आयडी: ramprasad@auctiontiger.net आणि

दिनांक: 11-08-2022 स्थानः पुणे

support@auctiontiger.net

(स्वा/-) - प्राधिकृत अधिकारी होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड



Cummins India Limited

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone: (020) 67067000 Fax: (020) 67067015. E-mail: cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)

Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 (Crores)

Sr. No.	Particulars		Stand	alone	077	Consolidated			
		Quarter ended			Year ended Quarter ended				Year ended
		June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		(Unaudited) (Note 2)	(Unaudited) (Audited)	(Unaudited) (Note 2)	(Unaudited)	(Audited)			
1	Revenue from operations	1,686.65	1,493.56	1,184.49	6,140.40	1,695.92	1,502.12	1,194.91	6,170.92
2	Profit before exceptional items and tax	278.35	243.69	171.02	1,027.09	245.50	235.36	169.69	983.47
3	Profit before tax	264.05	243.69	303.38	1,159.45	263.13	271.51	313.75	1,206.98
4	Profit after tax	198.80	189.15	236.62	886.65	198.13	216.27	246.94	933.74
5	Total comprehensive income for the period	198.31	197.45	234.92	886.59	197.76	225.53	245.12	934.30
	[Comprising profit for the period (after tax)								
	and other comprehensive income (after tax)]								
6	Equity share capital (Face value ₹ 2 each)	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44	55.44
7	Other equity (as per Audited Balance Sheet)				4,797.22				5089.53
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	7.17	6.82	8,54	31.99	7.15	7.80	8.91	33,68

Place: Pune

Date: August 10, 2022

- 1. The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
- The amounts pertaining to the quarter ended March 31, 2022 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2022 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2021.

Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

For Cummins India Limited

Making people's lives better by powering a more prosperous world



E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following

S.N. Tender NO(Rfx No)/Description/Estimated Cost in Rs 3000031130/Work of providing school bus services having capacity of 24 & 52 seats for conveyance of wards of new unit 8&9, Narayana Vidyalayam, Maharshi School & on as and when required basis CSTPS employees on as and when required basis for academic year 2022-23 as

Rs.32558065/-3000031115/Work of extension of stacker reclaimer area for improvement in coal stack management at CHP-D, CSTPS, Chandrapur/Rs.71756432.08

per scope of work for the period of one year/

above floated tender published in MAHAGENCO online Portal For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement.mahagenco.in. for (Sr.No.1 to 2) For any query Contact No.8554991818.

CHIEF ENGINEER (O&M)

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3

MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA. SECTOR 30A, NEXT TO RAGHULEELA MALL NEAR VASHI RAII WAY STATION, VASHI, NAVI MUMBAI-400703 **RECOVERY PROCEEDING NO 101 OF 2017**

Bank of Maharashtra

Exhibit No.: 19

۷s M/s Navneet Singh Gogia & Ors | Certificate Debtor

NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION Mr Navneet Singh Gogia, R/o Flat No. 504 and 505, Shreeji Heights, C Wing, Sector 46 A, Plot No. 1, 1A, 1B

Mrs Simran Kaur Gogia, R/o Flat No. 504 and 505, Shreeji Heights, C Wing, Sector 46 A, Plot No. 1, 1A, 1B, 1C, Seawoods, Nerul, Navi Mumbai - 400076.

1C, Seawoods, Nerul, Navi Mumbai - 400076.

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 632 of 2014 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 2,75,56,402 (In words Rs Two Crore Seventy Five Lakh Fifty Six Thousand Four Hundred and Two Only with cost and interest, and

Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale.

Therefore, you are hereby informed that the 21.09.2022 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.

SCHEDULE OF IMMOVABLE / MOVABLE PROPERTY

All that premises being twin bungalows having built up area around 8214 sq ft i.e. around 763.38 sq mtrs constructed/to be constructed an open plot no. A-01 to A-04 admeasuring 15005 sq ft inclusive of proportionate share in the common area in the project known a AMBROSIA RESIDENCY AND SPA, standing on plot of land bearing Survey No 219 Hissa No 2, admeasuring 33165.25 sq mtrs mentioned as said Plot No A lying, being and situated at village Borsheti, Tal Palghar, Distt Thane within local limits of Borsheti Gram Panchayat in the registration sub-Distt Palghar of registration Distt of Thane together wit all fixtures, furnitures etc.

Given under my hand and the seal of the Tribunal on 06.05.2022



(Ratnesh Kumar Recovery Officer-Debts Recovery Tribunal-3

BREJESHWARI TRADING AND INVESTMENT LIMITED

CIN: L99999MH1985PLC101736

Regd. Off.: 406, Diamond Plaza, 391, Dr. D.B. Marg, Mumbai - 400 004, Maharashtra, India
Tel.: +91 22 2386 1672 • Email : shekharsssanghai@gmail.com • Fax : +91 22 2380 5870

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (Rs. In Sr. PARTICULARS Quarter Quarter Y											
	PARTICULARS	Ended	Ended	Year Ended							
No.											
			30.06.2021	31.03.2022							
		, ,	(Unaudited)	(Audited)							
1	Total Income from operations	5.53	2.81	13.17							
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.19	1.54	6.93							
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after										
	Exceptional and/or Extraordinary items#)	4.19	1.54	6.93							
4	Net Profit/(Loss) for the period after tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	3.54	1.30	5.85							
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	5.85							
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00							
7	Reserves (excluding Revaluation Reserve as										
	shown in the Balance sheet of Previous year)	0	0	0.00							
8	Earnings Per Share										
	(after extraordinary items) (of Rs. 10/- each)										
ı	Basic:	0.35	0.13	0.59							
ı	Diluted:	0.35	0.13	0.59							

record by the Board of Directors at their meeting held on November 11, 2019. The Statutory Auditors of the Company has carried out limited review of the above unaudited results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.msei.in) and on the Company'

The company does not have any Exceptional and Extraordinary items to report in above periods.

For and on behalf of Board of Directors of BREJESHWARI TRADING & INVESTMENT LIMITED

Sushil Sheoduttrai Sanghai Director DIN: 00048872

Place: Mumba Date : Aug 10, 2022

SIKKA PORTS & TERMINALS LIMITED

Registered Office: Admin Building, MTF Area, Village Sikka, Taluka & District Jamnagar - 361140, Gujarat, India. Phone : 022-35557100 • Email: debenture.investors@sptl.co.in • Website: v CIN: U45102CJ1997PLC031906

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

	(Rs. in crore, except per share data and ratio						
Sr. No.	Particulars	Quarter Ended 30 Jun' 22	Year Ended 31 Mar' 22				
NO.		Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	1,066.63	4,035.77				
2	Net Profit before Tax	955.74	3,250.86				
3	Net Profit after Tax	635.45	1,957.06				
4	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (OCI) (after tax)]	504.32	2,024.29				
5	Paid up Equity Share Capital	2,475.00	275.00				
6	Reserves (excluding Revaluation Reserve)		18,849.40				
7	Securities Premium Account	17,967.47	20,163.06				
8	Net worth	17,796.04	17,160.59				
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	23,340.95	23,417.77				
10	Paid-up 9% Cumulative Redeemable Preference Shares of Rs. 10/- each Debt Equity Ratio	47.00 1.19	47.00 1.22				
12	Earnings per Equity Share for the period/year of face value of Re. 1/- each :- (refer Note 4) - Basic and Diluted (in Rupees)	0.26	0.79				
13	Capital Redemption Reserve	0.20	4.41				
14	Debenture Redemption Reserve	1,750.00	1,750.00				
15	Debt Service Coverage Ratio	3.28	0.75				
16	Interest Service Coverage Ratio	3.28	2,50				
10	Interest Service Severage Natio	3,20	2.50				

Notes:

1 The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June 2022 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website (www.sptl.co.in).

2 For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and

 For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made. to BSE Limited (www.bseindia.com) and can be accessed on the Company's website

The Audit Committee has reviewed, and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on 10th August 2022. The statutory auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results. The Company has issued and allotted 2200,00,00,000 Equity Shares of Re. 1 each as fully paid-up bonus equity shares, by capitalising the reserves, to the existing Equity Shareholders on 26th May 2022. The Earnings Per Share figures for the quarter/year ended 31st March 2022 have been restated to give effect to the allotment of the bonus change are provided by MIN DS-33.

shares, as required by INDAS-33. 5 In terms of exemption provided in the SEBI circular dated 29th July 2022, results for the corresponding quarter ended 30th June 2021 are not disclosed, as the Company was not required to submit the same under then prevailing SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

DIN: 00022797

Place: Mumba Date: 10th August 2022 For Sikka Ports & Terminals Limited Sd/-Sanjeev Dandekar

CIN: L74299MH1959PLC163775

Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: +91 22 22622316 • Website : www.mpilcorporation.com • Email: cs@mpilcorporation.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

			Quarter ended				
Sr. No.	Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022		
140.		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)		
1	Total Income (Net)	37.00	110.00	34.00	231.00		
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	2.00	72.00	4.00	100.00		
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	2.00	72.00	4.00	100.00		
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	2.00	62.00	3.00	85.00		
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-		
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-		
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00		
8	Earning per shares (of ₹10/- each) not annualized						
	Basic₹	0.35	10.88	0.53	14.88		
	Diluted ₹	0.35	10.88	0.53	14.88		

Place : Mumbai

Date : August 10, 2022

1 The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results for the quaretr ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosutre Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com

This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016

> Veena Milan Dalal Whole Time Director DIN: 00062873

For MPIL Corporation Limited

(₹ in Lakhs)

StipcaAdose of life

Ipca Laboratories Limited

Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 • CIN: L24239MH1949PLC007837, Tel:+91 22 6647 4444 • E-mail : investors@ipca.com • Website : www.ipca.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

Sr.	Particulars	Quartei	Ended	Year Ended
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	1607.85	1586.81	5896.36
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	222.69	379.87	1135.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax,after Exceptional and/or Extraordinary items, share of profit / (loss) of associates and joint venture and non-controlling interests	143.06	306.66	884.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	147.10	309.72	892.79
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	5466.60
8	Earnings per share of ₹ 1/- each (not annualised):			
	Basic (₹)	5.64	12.09	34.85
	Diluted (₹)	5.64	12.09	34.85

The above is an extract of the detailed format of the Consolidated Financial Results for the quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows

	(₹ Crores)						
Sr.	Particulars	Quarter	Ended	Year Ended			
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 2022			
		Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from operations	1488.09	1492.21	5455.49			
2	Profit before Tax	216.06	356.37	1088.36			
3	Profit after Tax	143.82	284.72	870.94			
	D. Onder of the Decod						

By Order of the Board For Ipca Laboratories Limited Premchand Godha Chairman & Managing Director (DIN 00012691)

PRECISION

Place: Mumbai

Date: August 10, 2022

MILLAN PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356

Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street. Off Savani Road. Prabhadevi, Mumbai - 400 025. INDIA. TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687, E-MAIL: mumbai@pwil.net, WEB: www.precisionwires.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

				(< In Lakins except Per Share Data)								
Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022								
	(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)								
Total Income from Operations	82,617.63	74,453.55	53,137.39	2,69,004.55								
Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69								
Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	2,260.22	2,416.17	1,494.77	8,423.69								
Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,682.92	1,830.10	1,157.75	6,301.08								
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,682,92	1.799.75	1.157.75	6,270.73								
Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36								
Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	-	-		35,331.82								
Earning per Share (before Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45								
Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	1.46	1.58	1.00	5.45								
	Total Income from Operations Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)] Equity Share Capital Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet Earning per Share (before Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised) Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised)	Particulars June 30, 2022 (Un-audited) Total Income from Operations Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)] Equity Share Capital Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet Earning per Share (before Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised) Lafe Earning per Share (after Extraordinary Items) of ₹1/- each (quarterly not annualised) 1.46	Particulars June 30, 2022	Particulars Particulars								

Notes:

Place : Mumbai

Date: 10th August, 2022

1 Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. The figures for the quarter ended 31st March, 2022 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year to date figures up

to the third quarter of the financial year. The above Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 10th August, 2022.

The Statutory Auditors of the Company has carried out "Limited Review" of the above results as per

Regulations 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Board has declared Interim Dividend for FY 2022-23 @ ₹ 0.30 (30%) per equity share of ₹1 each fully paid up. The Record date fixed for the purpose of determining the entitlement of members for the Interim Dividend is 26th August, 2022, and said Interim dividend will be paid on or before Friday, 09th September, 2022 to those members entitled thereto.

The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS.

The Company has only one reportable primary business segment as per IND AS 108, i.e., Manufacturing of Winding Wires.

By order of the Board Milan M. Mehta **Managing Director** DIN: 00003624

ASHIANA AGRO INDUSTRIES LIMITED

Reg. Office: No.792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Road, Sunguvarchatram, Sriperumbudur Taluk,

Kancheepuram Distt.- 602106 (Tamil Nadu) Tel No.: +91-44-28344820, Website: www.aail.in Extract of the Standalone Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022

					·	
		Quarter Ended			Year Ended	
S.No	Particulars Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022	
1	1 Total Income from Operations Including Other Income (Net)		23.32	17.18	91.53	
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11	
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11	
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional Items and/or Extraordinary items)	(3.05)	1.08	(1.36)	4.11	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	(3.05)	1.08	(1.36)	4.11	
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	460.00	460.00	460.00	460.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(216.67)	
8	8 Earning Per Share (EPS) (in Rs.) (Face Value of Rs.10/- each)					
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.07)	0.02	(0.03)	0.09	
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.07)	0.02	(0.03)	0.09	

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee, subject to limited review by the auditors of the company and approved by the Board of Directors in their meeting held on August 10, 2022.

2) This statement has been prepared in accordance with the Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules, 2014.

3) The above is an extract of the detailed format of the Standalone Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 are available on website of the Stock

For Ashiana Agro Industries Limited Sch-Pavan Kumar. M

Whole-Time Director DIN: 02438906

DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710 Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com

• Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE 2022

SN	Particulars		Conso	lidated	
			Quarter ended		
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	71.39	72.12	65.36	270.34
2	Net Profit / (Loss) for the period before tax	17.71	16.31	48.36	105.07
3	Net Profit / (Loss) for the period after tax	14.97	9.21	45.39	85.62
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	15.04	13.25	45.50	89.99
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) (before extraordinary items)	0.07*	0.04	0.22*	0.41

Γhe	he Financial details on Standalone basis are as under									
SN	Particulars	Standalone								
		Quarter ended			Financial					
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022					
		Unaudited	Audited	Unaudited	Audited					
1	Total Income from Operations	70.36	71.12	64.32	266.22					
2	Profit before tax	16.80	15.92	47.43	102.21					
3	Profit after tax	14.32	8.96	44.72	83.63					

The above is an extract of the detailed format of Quaterly of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)

The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 10th August, 2022. These results have been subjected to limited review carried out by the Statutory Auditors.

3 The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.

The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.

6 The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.4.77 Lacs being imapirment gain for the current quarter and the same has been accounted and classified under "Impairement / (Gain), on financial instruments and Exceptional Items".

The Statutory Auditors of the Company have carried out the limited review

Place: Mumba

Date: 10/08/2022

KOHINOOR CTNL INFRASTRUCTURE COMPANY PRIVATE LIMITED Registered Office: Kohinoor Square, N. C. Kelkar Marg, Dadar (West), Mumbai-400028 CIN: U45200MH2005PTC155800

Statement Of Unaudited Financial Results For the Quarter Ended 30th June 2022

Sr.	Particulars	QUA	ARTER END	ED	YEAR ENDE
No.		30.06.2022	31.03.2022	30-06-2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
		F	Rs. In Lakhs	•	Rs. In Lakhs
1	Total Income From Operations	85,214.01	30,611.52	870.59	1,03,865.9
2	Net Profit/(Loss) for the year before tax	17,527.56	(64.68)	(3,510.80)	(3,969.3
3	Net Profit/(Loss) for the year after tax	17,527.56	(64.68)	(3,510.80)	(3,969.3
4	Total Comprehensive Income for the year	17,527.74	(58.43)	(3,510.80)	(3,971.1
5	Paid up Equity Share Capital	50.04	50.04	50.04	50.0
	(Face Value of Rs. 10 each, fully paid)				
6	Reserves (Excluding Revaluation Reserve)	NA	NA	NA	(1,00,769.8
7	Securities Premium Account	NA	NA	NA	N
8	Net Worth	NA	NA	NA	(1,00,719.8
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	NA	NA	NA	N
10	Outstanding Redeemable Preference shares	40,300.00	40,300.00	40,300.00	40,300.0
11	Debt Equity Ratio	NA	NA	NA	(1.1
12	Earnings per share (*Not Annualised)				
	(Face Value of Rs. 1 each, fully paid)				
	a. Basic (in Rs.)	*3502.66	*(12.93)	*(701.59)	(793.2
	b. Diluted (in Rs.)	*3502.66	*(12.93)	*(701.59)	(793.2
13	Capital Redemption reserve	Nil	Nil	Nil	
14	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	·
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	0.
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	0.

Notes:

which is due till 30th June 2022.

1. The above results for the quarter ended 30th June, 2022 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified by Ministry of Corporate Affairs. The said results have been approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on 10th August, 2022. The Statutory Auditors have carried out Limited Review of results for the quarter ended 30th June, 2022.

Additional disclosure as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015

18% Secured rated listed Non Convertible Debentures as on 30.06.2022

Credit Rating Agency Brickwork Ratings India Pvt. Ltd. The Comapny has defaulted on interest repayment on 18% Non Convertible Debentures amounting to Rs. 4753.51 lacs and on repayment of Principal amount Rs. 14,3607- lakhs

4. In case of Unlisted 0.01% Optionally Convertible Debentures issued, Company has defaulted in payment of Interest due for the period from 31 st March 201 9 to 30th June 2022 amounting to Rs. 9 lakhs

The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF1/69/2016 dated 10th August, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.koh noorsquare.in

Sd/-Mona Shah (Director) DIN: 01212338

Place : Mumbai Date: August 10, 2022

Adfactors 226